

Jahrhundert nach Chr. regierte, HALL in der Einl. zu VIŚAVAD. 48. COLEBR. Misc. Ess. 2, 65. 91. fgg. Rāgā-Tar. 7, 53. fgg. Spr. (II) 4894. Z. d. d. m. G. 27, 39. 101. Verz. d. Oxf. H. 166, b, No. 370. 314, b, No. 746.

हृष्ण, हृष्णति (गति, क्रमे, भक्तिशब्दयोः) DHĀTUP. 15, 5. अहृष्णीत् VOP. 8, 71. intens. जाहृष्णीति, जाहृष्णति u. s. w. SIDDH. K. 183, b, 9. fgg.
हृष्ण (von हृ, द्विनोति) 1) m. gāṇa वृषादि zu P. 6, 1, 203. a) Ross NAIGH. 1, 14. AK. 1, 1, 1, 41. 2, 8, 2, 12. H. 1233. HALĀJ. 2, 281. RV. 5, 46, 1. 7, 74, 4. 9, 107, 25. VS. 7, 47. 22, 19. 23, 14. AIT. BR. 8, 22. ČAT. BR. 10, 6, a, 1. 13, 8, 4, 21. Āśv. ČA. 3, 4, 10. M. 8, 296. 11, 136. BHAG. 1, 14. MBH. 3, 2294. 2639. 2786. °संग्रहणा 2796. 4, 319. °विक्रात् HARI. 3109. SPR. (II) 1236. VARĀH. BH. S. 5, 66. 9, 43. 43, 35. 44, 17. °चेष्टित् 93, 15. VERZ. D. OXF. H. 13, b, 7. 24. fgg. 28. Rāgā-Tar. 4, 265. BAIG. P. 4, 16, 24. VERZ. IN LA. (III) 11, 18. am Ende eines adj. comp. f. श्री MBH. 18, 21. RAGH. 9, 10. — b) N. pr. eines der Rosse des Mondgottes Vṝpi beim Schol. zu H. 104. — c) Bez. der Zahl sieben (wegen der sieben Rosse des Sonnengottes) ČAUT. 42. — d) der Schütze im Thierkreise (vgl. हृषाङ्ग) VARĀH. BH. S. 102, 7. BH. 11, 7. 10. 23 (21), 15. — e) ein Fuss von vier Moren COLEBR. Misc. Ess. 2, 151. — f) N. pr. eines Sohnes des Sahasrada HARI. 1844. des Čatāgīt VP. 416. pl. das Geschlecht des Haja MBH. 2, 333. 335. — g) a man of particular class; Bos grunniens und ein N. Indra's WILSON nach ČABDĀRTHAK. — 2) f. श्री a) Stute HARI. 2107. fg. KATHĀS. 37, 167. Schol. zu LĀT. 2, 7, 26. — b) = हृषी b) Rāgān. im ČKDR. — 3) f. श्री a) Stute VĀRTT. 2 zu P. 4, 1, 63. gāṇa गैरादि zu 41. Āśvād. im ČKDR. ČATR. 14, 109. Schol. zu LĀT. 2, 7, 26, v. l. — b) = अश्यगन्धा Physalis flexuosa Rāgān. 4, 111. — Vgl. अस्या०, मस्या०, मक्षास्या०, वेण्या०, शेत्या०, हृत्या०.
हृषकन्थरा und °कन्थरिका s. u. °कातरा.
हृषकमन् n. Rossekunst MBH. 4, 321.

हृषकातरा, °कातरिका (v.l. °कन्थरा, °कन्थरिका) f. eine best. Pflanze Rāgān. 5, 114.
हृषगन्ध 1) n. eine Art Salz, = काचलवणा Rāgān. im ČKDR. हृष्मा० unsere Hdschrr. — 2) f. श्री = अश्यगन्धा Physalis flexuosa RATNAM. 56. RĀGĀN. 4, 112. = अज्ञमोदा Rāgān. im ČKDR. हृष्मा० unsere Hdschrr.
हृषगद्विमि m. unter den Namen Čiva's MBH. 13, 1149.
हृषयीव 1) adj. die Mähne eines Pferdes habend. — 2) m. N. pr. verschiedener menschlicher und übermenschlicher Wesen: eine Form Vishṇu's PAṄCAR. 4, 3, 53. 8, 91. °प्रीवावतार Verz. d. B. H. 140. °प्रीव्लाः Verz. d. Oxf. H. 93, b, 9. °प्रीवैकातरमस्त्वा: ebend. °प्रयोग 94, b, 22. °पञ्चरात्र Verz. d. Oxf. H. 341, a, 1 v. u. °प्रीवैपापिषद् Ind. St. 3, 326. ein Rāgarshi MBH. 12, 720. fgg. ein sündhafter Fürst der Videha 5, 2731. ein Muni Verz. d. Oxf. H. 84, a, 3 v. u. °प्रोक्तं जटापठलम् Verz. d. B. H. No. 369. angeblicher Autor der Ābhādogjopanishad COLEBR. Misc. Ess. 1, 83. ein Dichter Verz. d. Oxf. H. 153, b, 27. ein für den Diebstahl der Veda von Vishṇu erschlagener Asura H. 220. WILSON, Sel. Works 1, 292. HARI. 203. 2281. 2433. 2650. 3109. 6805. 6871. fgg. 9796. 12985. 13179. 14282. R. 4, 43, 34. KATHĀS. 45, 383. Rāgā-Tar. 3, 260. Verz. d. Oxf. H. 80, a, 28. BHAG. P. 6, 6, 29. 10, 19, 7, 2, 4. 8, 10, 21. 24, 8. fgg. °प्रिपु m. Bez. Vishṇu's H. 221, Schol. — ein

Rākshasa R. 6, 74, 5. eine Tantra-Gottheit bei den Buddhisten WASILJEV 186. 197. TĀRA. 142. WILSON, Sel. Works 2, 24. — 3) f. श्री ein N. der Durgā ČKDR. nach dem DURGĀNĀMASAHASRASTOTRA.

हृष्म m. Nerium odorum Rāgān. 10, 10.
हृष्मकष m. ein N. Mātali's, des Wagenlenkers Indra's, TRIK. 1, 1. 59. H. c. 33. Āśvād. in Verz. d. Oxf. H. 191, a, 41.

हृष्मचर्पी f. das freie Umherstreichen des zum Opfer bestimmten Rosses R. 7, 92, 9.

हृष्मचक्रा f. ein Trupp Pferde HĀR. 134.

हृष्मशता f. das Vertrautsein mit der Rossekunst MBH. 3, 2796.

हृष्मतत्त्व n. Rossekunst MBH. 3, 2772. 12028.

हृष्मदानव m. der Dānava in der Gestalt eines Rosses, Beiw. Keçin's HARI. 4291.

हृष्मदिष्ट् m. Büffel (Feind des Rosses) WILSON.

हृष्मन् 1) m. Jahr (vgl. हृष्मन्) ČABDĀRTHAK. bei WILSON. — 2) n. eine Art Sünfte AK. 2, 8, 2, 20. उष्मन् v. l.

हृष्मतात् (हृष्मात् v. l.) als गतिकर्मन् NAIGH. 2, 14. Vgl. हृष्मता RV. 1, 116, 18 und unter हृष्मति. तत्र हृष्म गताविति तातिः नकार् उष्मनः DEVAR.

हृष्मप m. 1) Rosswärter VARĀH. BH. S. 9, 35. — 2) N. pr. = हृष्मति KATHĀS. 38, 7.

हृष्मपति m. N. pr. eines Fürsten KATHĀS. 38, 4.

हृष्मपुच्छका f. = हृष्मपृच्छी MAD. 1, 89.

हृष्मपृच्छी f. Glycine debilis Lin. AK. 2, 4, 5, 1.

हृष्मप्रिय 1) m. Gerste H. 1170. — 2) f. श्री Physalis flexuosa Rāgān. 4, 113. auch Phoenix sylvestris Rāgān. im ČKDR.

हृष्ममार m. Nerium odorum H. 1137. HALĀJ. 2, 39. Rāgān. 10, 10. °ष्म m. dass. AK. 2, 4, 2, 57. SUÇA. 4, 132, 7. 2, 63, 4.

हृष्ममारण m. Ficus religiosa Lin. ČABDĀK. in Verz. d. Oxf. H. 193. b, 7 v. u.

हृष्ममुख 1) n. a) Pferdegesicht R. 4, 40, 49. — b) N. pr. eines Reiches HIOUEN-THSANG 1, 274. fgg. — 2) f. श्री N. pr. einer Rākshasi R. 5, 25, 34.

हृष्ममेघ m. अश्यमेघ Rossopfer M. 11, 82. JĀG. 1, 181. MBH. 1, 7841. R. GOA. 1, 11, 12 (8 SCHL.). 13, 30. 7, 92, 10. BHAG. P. 4, 18, 46. 4, 19, 1.

हृष्मलीलावती f. Titel eines über das Ross handelnden Werkes MALIN. zu ČIČ. 5, 10, 60.

हृष्मवाल्मीकी m. ein N. Revanta's H. 103. Kubera's ČABDĀRTHAK. bei WILSON.

हृष्मवाल्मीकीसंकार m. Bauhinia variegata ČABDĀK. in Verz. d. Oxf. H. 196, a, 2. °ष्मकार ČKDR. nach derselben Aut.

हृष्मविद्या f. Rossekunst Rāgā-Tar. 4, 265.

हृष्मशाला f. Pferdestall ČKDR.

हृष्मशाला n. Rossekunst MBH. 5, 7102. SPR. (II) 6841, N.

हृष्मशिता f. Rossekunst MĀTSJA-P. 189 nach ČKDR. unter हृष्मता.

हृष्मशिरस् 1) n. a) Pferdekopf MBH. 12, 13099. HARI. 11988. R. 4, 44, 73. VIKR. 4. — b) Bez. einer best. mythischen Waffe HARI. 12733. R. GOA. 1, 30, 12 (29, 12 SCHL.). 57, 11 (56, 10 SCHL.). — 2) adj. einen Pferdekopf habend: die Sonne MBH. 5, 3551. Vishṇu in einer best. Manje-